



Kotak Mahindra Bank Limited
 CIN - 165110MH1985PLC038137
 Registered Office: 27BKC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.
 Tel: 6560701, Website: www.kotak.com

Corrigendum to Notice of the Thirty Fourth Annual General Meeting

Kotak Mahindra Bank Limited (the "Bank") had issued Notice dated 31st May 2019 ("AGM Notice") for convening the 34th Annual General Meeting ("AGM") of the shareholders of the Bank, scheduled to be held on Monday, 22nd July 2019, at Walkers Hawksford Hall of the Indian Mercantile Chamber, 4th Floor, Churchgate, Mumbai - 400 026. The AGM Notice has already been credited to all the shareholders of the Bank as per compliance with the provisions of the Companies Act, 2013, read with the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Bank has now issued this corrigendum to replace the AGM Notice with a revised AGM Notice.

This corrigendum is available on the website of the Bank (www.kotak.com) and has been communicated to the stock exchanges where the shares of the Bank are listed.


For **KOTAK MAHINDRA BANK LIMITED**
 Bina Chandrasena
 Company Secretary & Sd/- Executive Vice President
 Date: 09th July, 2019



TITAN COMPANY LIMITED
 CIN: L74999721984PLC001456
 Registered Office: 3, SIPCOT Industrial Complex, Heer Road, Tarn Tarn, Narain
 Corporate Office: WING-2, Plot No.193, Veerapada, Electronics City P.O., Old Heer Main Road, Bengaluru - 560 100, Karnataka
 Telephone: 986 0794 7000
 E-Mail: investor@titan.com, Website@titancompany.in
TATA Enterprise

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Titan Company Limited will be held on Tuesday, 8th August 2019 inter-alia, consider, approve and take on record the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter ended 30th June 2019. The notice has been updated on the website of the Company which can be accessed under "Investors" section at www.titancompany.in as well as on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For **TITAN COMPANY LIMITED**
 Date: 09th July, 2019
 Bangalore
 General Counsel & Company Secretary
 Dinesh Shetty




EQUITAS HOLDINGS LIMITED
 Corporate Identity No. - 165110MH2007PLC006669
 Regd. Office: 410A, 4th Floor, Spencer Plaza, Phase II, No. 76/3, Mount Road, Anna Salai, Chennai-400002
 Tel: +91-44-69994001
 Web: www.equitas.in | Email: secretariat@equitas.in

NOTICE TO MEMBERS


Notice is hereby given that:

- The Twelfth Annual General Meeting ("AGM Meeting") of Equitas Holdings Limited ("the Company") will be held on Friday, August 2, 2019 at 4.30 PM at Sri Thyagar Brothers Ganja Sabba, Van Mahala, 103, G. W. Chetty Road, T. Nagar, Chennai - 600 017 to transact the business as set forth in the Notice of the AGM ("AGM Notice") dated May 10, 2019.
- The Annual Report for the Financial Year 2018-19 and the AGM Notice have been sent electronically to the Members whose e-mail IDs are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participants and to other Members at their registered postal addresses by permitted mode. The dispatch of AGM Notice has been completed on July 6, 2019. The said documents are also available on the Company's website, <https://www.equitas.in>.
- All the Members are informed that:
 - The business as set forth in the AGM Notice may be transacted through voting by electronic means through the electronic voting system provided by Karvy Fintech Private Limited ("Karvy") from a place other than the venue of the AGM ("Remote e-Voting").
 - The facility for voting by means of electronic voting or poll paper will be available at the AGM for Members present at the Meeting. The Members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be allowed to cast their vote again.
 - The cut-off date for determining the eligibility of Members for Remote e-Voting at the AGM is Friday, July 26, 2019 ("Cut-Off Date").
 - Only those persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as per Cut-Off Date, shall be entitled to avail the facility of Remote e-Voting or voting at the AGM. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.
 - Any person who has acquired shares of the Company after July 21, 2019 being the date for ascertaining the list of shareholders to whom the notices convening AGM is being dispatched and upto the cut-off date may obtain the User ID and Password by sending a request through helpdesk@equitas.in or by visiting the website www.equitas.in or by sending a request through Karvy for e-Voting. They shall also carry their existing User ID and password for casting the vote.
 - The AGM Notice is available on the Company's website, <https://www.equitas.in> and also at the Regd. Office of the Company. Members may refer to the Web & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the "Downloads" section of Karvy's website, <https://www.karvy.com> or call toll free No. 1-800-34-54401 or contact Mr. Prem Anand, Manager, Equitas Holdings Limited, M/s. Karvy Fintech Private Limited, Karvy Solenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli Financial District, Nanakpally, Hyderabad-500 032. Ph: +91-40-6765 1509. E-mail: investing@karvy.com
 - For other queries relating to the AGM, Members may contact Ms. Deepthi R. Company Secretary at the Registered Office of the Company located at 410A, 4th Floor, Spencer Plaza, Phase II, No. 76/3, Mount Road, Anna Salai, Chennai-400 002 or through telephone at +91 44 4299 3000 / 5027 or through email at secretariat@equitas.in.
 - Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, July 27, 2019 to Friday, August 2, 2019 (both days inclusive) for determination of the eligibility of shareholders to vote on the resolutions set forth in the AGM Notice.

By order of the Board for Equitas Holdings Limited,
 Date: Chennai, 05th July 2019
 Ms Deepthi R. Company Secretary

COGENT INFOWAY LIMITED
 CIN: U72200MH2007PLC169354
 Registered office: A-504, Shantidwar CHS Ltd., Shantivan, Near National Park, Borivali (East) Mumbai-400066.
Form No. INC-25A
PUBLIC NOTICE FOR CONVERSION OF PUBLIC COMPANY INTO A PRIVATE COMPANY
 Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Western Region
 In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 12 of the Companies (Incorporation) Rules, 2014.
 In the matter of M/s Cogent Infoway Limited having its registered office at A-504, Shantidwar CHS Ltd., Shantivan Near National Park, Borivali (East) Mumbai-400066, Applicant.
 Notice is hereby given to the general public that the Company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 and rule 12 of the Companies (Incorporation) Rules, 2014 in order to convert the Company into a private company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 05th July 2019 to enable the Company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post this objection supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director at Everest, 5th Floor, 10th Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below.
 On or behalf of the
 Cogent Infoway Limited
 Suresh Sharma
 Wholesale Director
 DIN: 0103610
 Registered Office: A-504, Shantidwar CHS Ltd., Shantivan, Near National Park, Borivali (East) Mumbai-400066.



WONDERLA HOLIDAYS LIMITED
 Regd. Office: 28th KM, Mysore Road, Bangalore-562109, Karnataka. Website: www.wonderla.com, Email: investor@wonderla.com

Notice of 17th Annual General Meeting, Remote e-Voting and AGM Closure
 Notice is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the Company will be held at 4.00 p.m. on Thursday, 8th August, 2019 at Wonderla Resort, 28th KM, Mysore Road, Bangalore-562109, Karnataka, to transact the business as detailed in the Notice of AGM, which shall be sent to Members at their registered addresses e-mail IDs together with Annual Report 2018-19. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 26 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and the business may be transacted through e-voting services provided by KarvyFintech Pvt.Ltd. (KFLP).

The e-voting period commences on Sunday, 4th August, 2019 (9:00 am) and ends on Wednesday, 7th August, 2019 (6:00 pm). During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (record date) 2nd August, 2019, may cast their votes electronically. The e-voting mode shall be available through KFLP from thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at www.evoting.karvy.com. The facility for voting through poll shall also be available at the meeting and members attending the meeting may also use the proxy card provided by Remote e-voting shall be able to exercise their right at the meeting. The members who have cast their vote by Remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. In case a person has become Member of the Company after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. 2nd August, 2019, the member may approach KFLP for issuance of User ID and Password in case of queries or for any changes regarding e-voting services by sending a request at helpdesk@evoting.in or by visiting www.evoting.in or to Company at investor@wonderla.com. The Notice of 17th AGM and the Annual Report for 2018-19 will also be available on the Company's website www.wonderla.com.

The Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 3rd August, 2019 to Thursday, 8th August, 2019 (both days inclusive) for the purpose of payment of final dividend, if declared, and AGM.

For Wonderla Holidays Limited
 Sd/-
 Srikanthappa Ravi
 Company Secretary
 Date: 08.07.2019
 Place: Bangalore



GPT
GPT INFRAPROJECTS LIMITED
 (CIN: L28109WB1980PLC020292)
 Regd. Office: GPT Centre, Sector - 8, Salt Lake, Kolkata-700098, West Bengal (India). Tel: +91-33-4050-7900. Fax: +91-33-4050-7999
 Visit us: www.gptinfra.com, gid.cse@gptgroup.com

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE e-VOTING INFORMATION
 Notice is hereby given that:

- The 39th Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Tuesday, 20th July 2019 at 03.00 PM at **Rebindra Okamura Bhawan, DD-37A/1, Salt Lake, Kolkata - 700 064, West Bengal (India)** (Adjacent to Indian Oil Petrol Pump), to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated 29th May, 2019.
- The Notice of the AGM and Annual Report of the Company have been sent in electronic mode to all the members whose e-mail ids are registered with the Company / Depository Participants. For the members who have not registered their email IDs, physical copies of the Notice and Annual Report for 2018-19 has been sent at their registered addresses through permitted mode. The Notice of AGM and Annual Report are also available on the website of the company at www.gptinfra.in. The dispatch of Notice of AGM has been completed on 08.07.2019.
- Pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013, the Companies (Management and Administration) Rule, 2015 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members facility of voting by electronic means, i.e., remote e-voting, in respect of business to be transacted at the AGM. All the members are informed that:

- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means. The instructions for voting through electronic means are given in the Notice of AGM.
- The remote e-voting starts on Saturday, 27th July 2019 (10:00 A.M.) and ends on Monday, 29th July 2019 (05:00 P.M.)
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or the AGM is Tuesday, 23rd July 2019.
- E-voting by electronic means shall not be allowed beyond 09:00 P.M. IST on Monday, 29th July 2019.
- Any person, who acquires shares of the company and becomes member of the company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date, i.e., Tuesday, 23rd July 2019 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@csidsindia.com or Kolkata@linkintime.com or gid.cse@gptgroup.com.
- Members may note that:
 - the facility for voting through ballot / polling paper shall be made available at the venue of AGM.
 - The members who acquire their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section and write an email to helpdesk.evoting@csidsindia.com. Alternatively, members may also write to Mr. A.B.Chakrabarti, Company Secretary at the email ID, gid.cse@gptgroup.com or on Tel. 033 4050 7812.

For GPT Infraprojects Limited
 Sd/-
 A.B.Chakrabarti
 (Company Secretary)
 Membership No. F-1764
 Place: Kolkata
 Date: 08.07.2019



Godrej Consumer Products Limited
 CIN: L2426GH2000PLC129806
 Registered Office: Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079
 Tel: +91-22-25194295/25195020/25195021 Fax No.: +91-22-25198040
 Website: www.godrejcp.com
 Email: investor_relations@godrejcp.com

NOTICE OF 19TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") AND e-VOTING

Notice is hereby given that the Nineteenth Annual General Meeting of Godrej Consumer Products Limited will be held on Thursday, August 1, 2019 at 1.30 p.m. at Godrej One, 1st Floor, Auditorium, Pirojshanagar, Vikhroli (East), Mumbai-400079 to transact the business as set out in the Notice of the AGM, a copy of which together with the explanatory statement under Section 102 of the Companies Act, 2013 has been sent to the shareholders. The Company has completed the dispatch of the Notice of the AGM and the Annual & Integrated Report for fiscal year 2018-19 by courier on July 15, 2019 to those members who have opted to receive physical copy of the Annual Report. In case of members who have registered their e-mail IDs with the Company/Depositories, a link for accessing the above documents on the Company website, has been sent to the registered e-mail IDs.


The Notice of the AGM and the Annual & Integrated Report is uploaded on the Investor's page of the Company website viz. www.godrejcp.com.

Remote e-Voting
 It may please be noted that the business to be transacted at the AGM will also be transacted by electronic means through e-voting services provided by Central Depository Services Limited ("CDSL"). Members are requested to refer to Page 319 of the Annual Report under the heading 'AGM Sectioned under 21' 2019 (Part No. 10) in the notices regarding the process and manner for voting by electronic means. The remote e-voting shall commence on Sunday, July 28, 2019 at 09.00 am (IST) and end on Wednesday, July 31, 2019 at 05.00 pm (IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off-date (record date) of July 25, 2019 may cast their vote electronically. Any person who acquires shares of the Company and become member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off-date i.e. July 25, 2019 may obtain login ID and password by sending a request at helpdesk.evoting@csidsindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing login ID and password can be used for casting vote. In case of members who are attending the AGM and are entitled to vote but have not registered their e-mail ID, a member, investor relations@godrejcp.com, to address any grievances connected with e-voting.

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Members may contact Mr. R. Shivshankar, DGM- Corporate Secretariat at the Registered Office of the Company, Godrej one, 4th Floor, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai-400 079, Telephone number: +91-22-25194295, e-mail: investor_relations@godrejcp.com, to address any grievances connected with e-voting.

By order of the Board of Directors for Godrej Consumer Products Ltd.
 Sd/-
 V. Srinivasan
 Chief Financial Officer & Company Secretary
 Date: July 8, 2019



PIDILITE INDUSTRIES LIMITED
 Regd. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnial Bhai Road, 6/8, Gokulnagar, Mumbai - 400 026, India. Tel: 22 2655 7000 Fax: +91 22 2821 6007 E-mail: investor.relations@pidilite.co.in Website: www.pidilite.co.in CIN: L24100MH1989PLC014356

NOTICE OF 50TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE e-VOTING AND AGM CLOSURE

Notice is hereby given that the 50th Annual General Meeting ("AGM") of the Members of Pidilite Industries Limited ("Company") will be held on Tuesday, 6th August, 2019 at 3:00 p.m. at Kamalnayan Bajaj Hall, Bajaj Bhawan, Jamnial Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021, to transact the business as stated in the Notice convening the said meeting. Notice convening the AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants and to other Members in electronic mode who have already cast their vote by the Annual Report of the Company for the financial year 2018-19 has been mailed/dispached to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail IDs with

